

BRANCH OFFER

PRECIOUS STONE ON EMI

Lunch Date : 14 June,2022.

Details :

आपल्या ग्राहकांकरीता नवरल खरेदी करीता EMI (Loan) ची सुविधा सुरु करण्यात येत आहे . यामध्ये ग्राहक रुपये 50,000/- व त्यापुढील रक्कमेचे नवरल खरेदी Loan द्वारे करू शकतील . Loan मिळालेल्या रकमेतील पहिला हप्ता रक्कम (Installment) आणि व्याज रक्कम ही खरेदी दरम्यान जमा करून बाकी रक्कम निश्चित व्याजदरासहीत सुलभ हप्त्याने जमा करता येईल .

5 + 1 = 6 महिन्यांची परतफेड निवडल्यास 5% व्याजदर
9 + 1 = 10 महिन्यांची परतफेड निवडल्यास 8% व्याजदर
11 + 1 = 12 महिन्यांची परतफेड निवडल्यास 10% व्याजदर
17 + 1 = 18 महिन्यांची परतफेड निवडल्यास 14.5% व्याजदर

उदाहरणार्थ :

दागिन्याची रक्कम : 60,000/-
Loan ची रक्कम : 60,000/-
एकूण Installment : 6 / 10 / 12 / 18

Installment रक्कम : Loan रक्कम ÷ Installment संख्या
: 60,000 ÷ 6 / 10 / 12 / 18
: 10,000 रु . / 6,000 रु . / 5,000 रु . / 3,333 रु .

व्याज रक्कम : Loan रक्कम ÷ 100 × व्याजदर (4% / 8% / 10% / 14.5%)
: 60,000 ÷ 100 × 4% / 8% / 10% / 14.5%
: 2,400 रु . / 4,800 रु . / 6,000 रु . / 8,700 रु .

म्हणजेच ग्राहक त्यांची Installment रक्कम रुपये 10,000/- व व्याजाची रक्कम रुपये 2,4000/- अशी एकूण रक्कम 12,400/- रुपये खरेदी करतेवेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा . लि . कडे जमा करतील .

तसेच Loan ची उर्वरीत रक्कम प्रतिमहा 10,000/- रुपये या पद्धतीने 5 महिने एकूण 50,000/- रुपये ग्राहक "Liquiloan" कडे E-NACH द्वारे जमा करतील .

❖ EMI : Loan द्वारे खरेदी केलेल्या स्टोन खरेदीचे बिल Cancel होणार नाही त्याचबरोबर बिलामध्ये कोणत्याही सबबीवर बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी .

BRANCH OFFER

EMI Process :

1. ग्राहक शाखेमध्ये आल्यानंतर EMI सुविधेबाबत माहिती देण्यात येईल व ग्राहक EMI द्वारे खरेदी करिता तयार असल्यास ग्राहकास पुढील प्रोसेस करिता शाखेमधील EMI Counter ला भेट देण्याची विनंती करण्यात येईल .
2. EMI Counter Staff मार्फत सविस्तर माहिती मिळाल्यानंतर ग्राहक EMI करण्यास मान्य असल्यास ग्राहकास Loan मधील पात्रता पडताळणी करिता पुढील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहिल .

ग्राहक वेतनधारक असल्यास :

आधारकार्ड / पॅनकार्ड / 3 महिन्यांचे Bank Statement (Latest)

(वेतन धारकास महिना कमीत कमी रु . 20,000/- वेतन आवश्यक)

इतर व्यवसायिक :

आधरकार्ड / पॅनकार्ड / 3 महिन्यांचे Bank Statement (Latest) / Income Tax Return (1 year)

3. संबंधित Document ग्राहकाकडून जमा करून घेतले जातील व "Liquiloan (Loan Provider Company)" ला Whats App द्वारे पुढील माहिती सहीत पात्रता पडताळणी करिता पाठविले जातील .

Full Name : संपूर्ण नाव

PAN No. : पॅन नंबर

Aadhar No. : आधार नंबर

Date Of Birth : जन्मतारीख

In Hand Monthly Salary : महिना वेतन रक्कम

Name OF Company : कंपनीचे नाव

Occupation : व्यवसाय

Current Address with Pin Code : सध्याचा राहता पत्ता पिनकोड सहीत

Permanent Address : मूळ निवासी पत्ता

House Own / Rent : राहते घर स्वतःच्या मालकीचे / भाडे तत्वावर

Contact No. : संपर्क क्रमांक

Email ID : ईमेल आयडी

Product Value : वस्तूची रक्कम

Loan Amount : कर्जाची आवश्यक रक्कम

Scheme (Tenure) : कर्जफेडीचा कालावधी

Bank Account Number : बँक खाते क्रमांक

Bank IFSC Code : बँक IFSC नंबर

4. ग्राहक Loan मिळण्यास पात्र आहे की नाही तसेच ग्राहक पात्र असल्यास त्यांना किती रक्कमेचे Loan मिळू शकते याची माहिती "Liquiloan" च्या Portal द्वारे भरावी .

BRANCH OFFER

(वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर 45 ते 60 मिनिटांचा कालावधी लागेल याची नोंद घ्यावी .)

- 5 . त्यानुसार ग्राहकास शाखेमधील Counter Sales Person कडे पाठविण्यात येईल जेणेकरून ग्राहक नवरत्नाची निवड करू शकतील .

ग्राहकास कमीतकमी रुपये 50,000/- (पन्नास हजार) व पुढील रक्कमेच्या नवरत्नांची निवड करण्यास सांगितले जाईल .

- 6 . Loan चे Approval मिळाल्यानंतर ग्राहकास "Liquiloan" द्वारे Verification करिता Call केला जाईल ज्यामध्ये ग्राहकाची Loan करिताच्या स्विकृतीची खात्री केली जाईल तसेच पुढील माहिती कळविली जाईल . (ग्राहकास "Liquiloan" मार्फत येणारा Call आवश्यक असल्यामुळे ग्राहकाच्या मोबाईल मध्ये पर्याप्त Network Range असणे आवश्यक राहील)
- 7 . "Liquiloan" द्वारे ग्राहकाचे Call Verification झाल्यानंतर ग्राहकाच्या Email ID वर Post Approval Process करिताची Web Link व Credential (Login Details) चा Mail पाठविण्यात येईल .
- 8 . या Mail मधील Link द्वारे ग्राहक "Liquiloan" च्या Website Portal वर पोहचतील त्यानंतर ग्राहक "Liquiloan" च्या Mail मधील Credential मार्फत Login करतील (ग्राहकास Login करण्यापूर्वी त्यांना दिला गेलेला Password Retrain करणे आवश्यक राहील त्याकरीता ग्राहक Forget Password या सुविधेचा वापर करू शकतील)
- 9 . ग्राहक "Liquiloan" च्या Portal च्या Dashboard वर पोहचल्यानंतर त्यांना Loan ID दाखविण्यात येईल . या Loan ID वर click केल्यानंतर ग्राहकास Post Approval Process चे Options दाखविले जातील . ज्यामध्ये अनुक्रमे Loan Agreement Acceptance, E-NACH Registration, Cancellation Policy इत्यादी बाबी मिळतील .
- 10 . ग्राहकाने या Agreement ला मान्यता देण्याकरीता ग्राहकास Contract सोबतच Send OTP चे Option दाखविले जाईल यावर Click केल्यानंतर ग्राहकाच्या Mobile Number वर एक OTP पाठविण्यात येईल . योग्य OTP Dashboard मध्ये नमुद केल्यानंतर ग्राहकाने I Agree या Options वर Click करावे जेणेकरून Loan Contract Accept केल्याचे निश्चित होईल .
- 11 . त्यानंतर ग्राहकास E-NACH च्या Registration करिताची विचारणा करण्यात येईल . E-NACH Mandate करिता चे Registration हे Debit Card किंवा Net Banking द्वारे Authorized करावे लागेल . ग्राहकाची बँक मध्ये NACH सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी .
- 12 . E-NACH Registration झाल्यानंतर Loan Application मधील E-Cancellation Policy ची स्विकृती करण्याचे विचारण्यात येईल त्यामध्ये I agree हा Option दाखविण्या येईल या Option वर ग्राहकाने Click केल्यानंतर E-Cancellation Policy Accept केली जाईल .

BRANCH OFFER

- 13 . वरील Process पूर्ण झाल्यानंतर त्याकरीताचे Sanction Letter हे "Liquiloan" द्वारे दाखविण्यात येईल .
- 14 . Sanction Letter मिळाल्यानंतरच ग्राहकाच्या खरेदीचे बिल करावे त्यापूर्वी ग्राहकाने निवडलेल्या नवरत्न चे बिल करू नये .

टिप :

- अ . E-NACH द्वारे ग्राहकाची हप्ता रक्कम त्यांच्या बँक खात्यामधून दरमहा 5 तारखेला वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावी .
- ब . नियोजित तारखेस हप्ता रक्कम बँक खात्यामधून वजा न झाल्यास सदर करीताचे Bouncing Charges + 18% Interest Charges ग्राहकाकडून आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी .

Billing Process :

- 1 . ग्राहकाने नवरत्नाची निवड केल्यानंतर Sales Person ने सदर वस्तू ची Delivery Note ही केवळ पूढील Document मार्फतच नियमित प्रोसेस नुसार करावी .
A. Regular Sale Bill करीता : “Loan Delivery Note Stone”
- 2 . Delivery Note मिळाल्यानंतर ग्राहक Bill करण्याकरीता Billing Counter कडे आल्यानंतर Cashier ने ग्राहकाच्या Loan Approval करीताच्या Sanction Letter ची विचारणा संबंधीत अधिकारी कडे करावी .
- 3 . या Sanction Letter चा Screenshot Photo मागवुन घ्यावा जेणेकरून "Liquiloan" द्वारे मिळालेले Approval हे Sale Bill मध्ये Attach करता येईल व Cashier ना देखील Approval ची खात्री मिळेल .
- 4 . Loan द्वारे खरेदी करित असलेल्या दागिन्याचे Sale Bill केवळ पुढील दिलेल्या Sale Bill Document मार्फतच करावे :
A. Regular Sale Bill करीता : “Loan Stone Sales Bill”
- 4 . Loan द्वारे खरेदी करतेवेळी केवळ दिल्या गेलेल्या Documents चा वापर करणे बंधनकारक राहिल . इतर Document किंवा Item चा वापर केल्यास संबंधीत Cashier जबाबदार राहिल .


BRANCH OFFER

- 5 . ग्राहकाकडून जमा करून घेतले जाणारे व्याज हे Sale Bill मधील “Other Charges” या Field मध्ये नमुद करणे बंधनकाराक राहिल . (Less Other Field मध्ये नाही). सदर रक्कम ही Auto दाखविली जाणार नाही तरी Cashier ने Manual Calculation मार्फत ही रक्कम Sale Bill मध्ये Add करावी . रक्कम नमुद करतेवेळी + किंवा - चा वापर करण्याची आवश्यकता राहणार नाही .

कमीत कमी Loan रक्कम ही पन्नास हजार असल्यामुळे व्याज रक्कमेच्या हिशोबाने Other Charges Field मधील रक्कम ही रुपये 2000 पेक्षा जास्त असेल त्यामुळे Other Charges Field मध्ये कमीत कमी रुपये 2000 नमुद करण्याची सुविधा सिस्टिम मार्फत करण्यात आली आहे . ज्याअर्थी Cashier ने रक्कम नमुद न केल्यास किंवा कमी रक्कम नमुद केल्यास सदर Sale Bill हे Save होणार नाही .

- 6 . त्यानंतर Sale Bill Document मधील Narration Field मध्ये “EMI Provision - VD Liquiloan” असे नमुद करून Sale Bill Save करावे .

Payment Process :



The screenshot displays the 'Payment Process' interface. At the top, there's a 'Document Details' header with a 'Document No : HPLDS - 5'. To the right, there are two buttons: 'Receivable' and 'Net Amount : 29,670.00'. Below this, the interface is split into two main sections: 'Receipt Details' and 'View'.

Receipt Details: This section shows a table with columns 'Amount', 'Type', and 'Narration'. The total amount is 29,670.00. The table contains one entry with an amount of 29,670.00, type 'Online', and a blank narration field.

View: This section contains several input fields for transaction details. The 'Type' is set to '9.Online'. The 'Amount' is 29670.00. The 'Type*' field is set to 'LIQUI LOAN'. The 'Account*' is 'NDX P2P PRIVATE LIMITED'. The 'Transaction ID*' is '00382197'. The 'Charges %' is 0.00, and the 'Charges Amount' is 0.00. There is also a 'Narration' field.

- 1 . Sale Bill Save केल्यानंतर Payment Mode मधील 9 नंबर Type “Online” याची निवड करावी .
- 2 . Amount या Field मध्ये ग्राहकास मिळालेल्या Loan ची रक्कम नमुद करावी .
- 3 . Type या Field मध्ये “LIQUI LOAN” या Option ची निवड करावी .
- 4 . Account या Field मध्ये “NDX P2P PRIVATE LIMITED” हे Auto दाखविण्यात येईल .
- 5 . Transaction ID या Field मध्ये ग्राहकाच्या Loan करिता मिळालेल्या Sanction Letter मधील “Customer Loan ID” मधील शेवटचे सहा अंक नमुद करून Payment Save करावे .

BRANCH OFFER

- 6 . ग्राहकाची खरेदी रक्कम ही Loan रक्कमेपेक्षा जास्त असल्यास Loan रक्कम वगळता बाकी रक्कम ग्राहकाकडून जमा करून घ्यावी .
- 7 . रक्कम जमा करण्यासाठी ग्राहकास Cheque Payment ची सुविधा उपलब्ध राहणार नाही तसेच त्यापैकी कोणतीही रक्कम Debit Bill द्वारे Outstanding ठेवता येणार नाही याची नोंद घ्यावी .
- 8 . Authority Person Name / Reference Person Name मध्ये Liquiloan EMI असे नमुद करावे . Bill Save केल्यानंतर Loan Provider Company द्वारे मिळालेल्या Sanction Letter चा Photo हा Sale Bill मध्ये Attach करावा .

टिप :

- 1 . शाखा अधिकृत व्यक्तीने पुढील दिवशी दिवसभरात झालेल्या Loan ची येणे रक्कम आपल्याकडे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी Debtors List तपासणे आवश्यक राहिल तसेच सदर Outstanding NIL न झाल्यास त्याकरीताचा Mail शाखेमार्फत (hobcs@csjewellers.com) यांना पाठवावा .
- 2 . Sale Bill झाल्यानंतर संबंधीत Sale Bill ची प्रत तसेच ग्राहकास खरेदी केलेले नवरत्न आपल्याकडून ग्राहकास देत असलेला फोटो इत्यादी Liquiloan EMI च्या Whats App Group वर पाठविणे बंधनकारक राहिल .
- 3 . Loan द्वारे खरेदी केलेल्या दागिन्यांचे ग्राहक Sales Return करू शकतील . Sales Return करिता Regular Process करता येईल .

Sales Return करतेवेळी ग्राहकाने जमा केलेले व्याज (Other Charges) ग्राहकास परत देता येणार नाही याची नोंद घ्यावी .
- 4 . GTS तसेच Kalaptaru Scheme च्या Auto Closure पश्चात Generate झालेले Gift Voucher असल्यास सदर Gift Voucher EMI खरेदी दरम्यान वापरू नये .